

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना

विद्यार्थ्यांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचून नंतरच आपला मेरीट फॉर्म अचूक भरावा

- विद्यार्थ्यांनी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या www.sronline.mvp.edu.in या वेबसाईट वर दि. ३० मे २०१९ रोजी दुपारी ११.०० ते दि. १७ जून २०१९ सकाळी ११.०० वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन करावे.
- रजिस्ट्रेशन केल्यानंतर विद्यार्थ्यांना User ID व Password चा SMS मिळेल व तसेच कॉम्प्युटरवर दिसेलच त्यांची नोंद करून ठेवावी. सदर User ID व Password चा वापर करून विद्यार्थ्यांनी वरील कालावधीत online भरावा. **सदर User ID व Password डिलीट करू नये. तो पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी लागणार असल्याने त्यांची योग्य ठिकाणी नोंद करून ठेवावी.**
- विद्यार्थ्यांना प्रत्येक शाखेसाठी कमीतकमी एक व जास्तीत जास्त तीन महाविद्यालयांची निवड करता येईल.
- मेरीट फॉर्म SUBMIT करण्यापूर्वी तो अचूक भरल्याची खात्री करून घ्यावी. त्यात काही चुका वा त्रुटी झाल्यास विद्यार्थी स्वतः जबाबदार राहिल. चूक अथवा त्रुटी असल्यास, महाविद्यालयात मेरीट फॉर्मची प्रिंट जमा करण्यापूर्वी विद्यार्थ्यांने स्वतः online edit करून चुकांची दुरुस्ती करू शकतो. **एकदा फॉर्म महाविद्यालयात जमा केल्यावर कोणतीही दुरुस्ती होणार नाही यांची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावीत.**
- मेरीट फॉर्म पडताळणी व दुरुस्ती दि. ०६ जून २०१९ सकाळी ११.०० ते दि. १७ जून २०१९ दुपारी १२:३० वाजेपर्यंत जवळच्या ARC सेंटर मध्ये करून घ्यावे.
- SUBMIT केलेल्या मेरीट फॉर्मच्या दोन प्रिंट काढाव्यात. **एक प्रिंट महाविद्यालयीन नोंदणीसाठी पसंती क्रमांक दिलेल्या मविप्र च्या महाविद्यालयातील ARC सेंटर मध्ये जमा करावी.** त्या वेळी सर्व मूळ कागदपत्रे सोबत ठेवावी. दुसरी प्रिंट माहितीसाठी स्वतः जवळ जपून ठेवावी व **त्यावर जमा केलेल्या महाविद्यालयाचा seal/Stamp आवश्यक घेऊन घ्यावा.**
- विद्यार्थ्यांनी मेरीट फॉर्म पडताळणी न केल्यास ते विद्यार्थी गुणवत्ता यादीसाठी पात्र राहणार नाहीत.
- विभागनिहाय भरलेले फॉर्म विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर दि. १७ जून २०१९ रोजी दुपारी ०१:३० ते दि. १८ जून २०१९ रोजी दुपारी ०१:३० वाजेपर्यंत **दुरुस्ती प्रदर्शित करण्यात येतील.** विद्यार्थ्यांनी लिस्ट तपासून काही बदल असल्यास **तो मविप्र जवळच्या कॉलेजमध्ये दि. १६ जून २०१९ रोजी सायंकाळी ०४.०० वाजेपर्यंत जावून तो बदल करून घ्यावा.**
- दि. १८ जून २०१९ दुपारी ०४:३० वाजता संवर्ग निहाय प्रथम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल व त्या गुणवत्तायादीतील विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून SMS येईल.
- फक्त गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांनाच आपल्या User ID व Password चा वापर करून www.sronline.mvp.edu.in या संकेतस्थळावर दि. १९ जून २०१९ सकाळी १०.०० वाजेपासून ते २२ जून २०१९ सायं. ०४.०० वाजेपर्यंत **online admission form (प्रवेश फॉर्म)** भरून प्रवेश घेता येईल.
- प्रवेश फॉर्मची प्रिंट व प्रवेशासाठी लागणारे मूळ कागदपत्रे, प्रत्येकी दोन झेरॉक्स प्रती व आवश्यक फि सोबत घेऊन संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश प्रक्रिया दिलेल्या वेळेतच पूर्ण करावी अन्यथा आपल्या नंतर प्रवेश दिला जाणार नाही.
- वरील प्रक्रियेसाठी महाविद्यालयामध्ये ARC सेंटर ला जाऊन विद्यार्थी नाममात्र शुल्क भरून आपला मेरीट फॉर्म भरून घेऊ शकतात. **(वेळ :- सकाळी १०.३० ते दुपारी ०४.३० पर्यंत)**
- कला, क्रीडा व सांस्कृतिक प्रवर्गातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित **अधिकृत प्रमाणपत्र** प्रवेशाच्या वेळेस आणणे आवश्यक आहे अन्यथा त्या प्रवर्गातील प्रवेश रद्द करण्यात येईल.
- दुस-या व तिस-या गुणवत्ता यादींचे वेळापत्रक संबंधित महाविद्यालयात व संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल.

(श्रीमती निलीमाताई वसंतराव पवार)

सरचिटणीस

मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक